

## Shiv Stuti in Marathi PDF

कैलासराणा शिव चंद्रमौळी ।  
फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।  
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१॥

रवींदुदानावल पूर्ण भाळीं ।  
स्वतेज नेत्रीं तिमीरौघ जाळी ।  
ब्रह्मांडधीशा मदनान्तकारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२॥


जटा विभूती उटि चंदनाची ।  
कपालमाला प्रित गौतमीची ।  
पंचानना विश्वनिवांतकारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३॥

वैराग्य योगी शिव शूलपाणी ।  
सदा समाधी निजबोधवाणी ।  
उमानिवासा त्रिपुरान्तकारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥४॥

उदारमेरु पति शैलजेचा ।  
श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा ।  
दयानिधी तो गजचर्मधारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥५॥

ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ ।  
भुजंगमाला धरि सोमकांत ।  
गंगा शिरी दोष महविदारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥६॥

कपूरगौरी गिरीजा विराजे ।  
हळाहळें कंठ निळाच साजे ।  
दारिद्र्य दुःख स्मरणें निवारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥७॥



SHRISHIV  
LISA

स्मशानक्रीडा करिता सुखावे ।  
तो देवचूडामणि कोण आहे ।  
उदासमूर्ती जटाभस्मधारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥८॥

भूतादिनाथ अरि अंतकाचा ।  
तो स्वामि माझा ध्वज शांभवाचा ।  
राजा महेश बहुबाहुधारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥९॥

नंदी हराचा हर नंदिकेश ।  
श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश ।  
सदाशिव व्यापक तापहारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१०॥


भयानक भीम विक्राळ नग्न ।  
लीलाविनोदें करि काम भग्न ।  
तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥११॥

इच्छा हराची जग हे विशाळ ।  
पाळी रची तो हरि ब्रह्मगोळ ।  
उमापती भैरव विघ्नहारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१२॥

भागीरथीतीर सदा पवित्र ।  
जेथें असे तारक ब्रह्ममंत्र ।  
विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१३॥

प्रयाग वेणी सकळा हराच्या ।  
पदारविंदी वहाती हरीच्या ।  
मंदाकिनी मंगल मोक्षकारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१४॥

कीर्ती हराची स्तुती बोलवेना ।  
कैवल्यदाता मनुजा कळेना ।  
एकाग्रनाथ विष अंगिकारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१५॥



SHRI SHIV  
LISA

सर्वतरी व्यापक जो नियंता ।  
तो प्राणलिंगाजवळी महंता ।  
अंकी उमा ते गिरिरुपधारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१६॥

सदा तपस्वी असे कामधेनु ।  
सदा सतेज शतकोटी भानू ।  
गौरीपती जो सदा भस्मधारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१७॥

कर्पूरगौर स्मरल्या विसावा ।  
चिंता हरी जो भजकां सदैवा ।  
अंती स्वहितसुचना विचारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१८॥

विरामकाळी विकळे शरीर ।  
उदास चित्तीं न धरीच धीर ।  
चिंतामणी चिंतनि चित्तहारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१९॥

सुखावसानीं सकळें सुखाची ।  
दुःखावसानी टळती जगाचीं ।  
देहावसानी धरणी थरारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२०॥

अनुहतशब्द गगनी न माय ।  
तिचेनि नादें भव शून्य होय ।  
कथा निजांगे करुणा कुमारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२१॥

शांतिस्वलीला वदनीं विलासे ।  
ब्रह्मांडगोळीं असुनी न दिसे ।  
भिल्ली भवानी शिवब्रह्मचारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२२॥

पीतांबरें मंडित नाभि ज्याची ।  
शोभा जडीत वरि किंकिणींची ।




SHIV  
CHALISA

श्रीवेददत्त दुरितान्तकारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२३॥

जिवाशिवांची जडली समाधी ।  
विटला प्रपंची तुटली उपाधी ।  
शुद्धस्वरे गर्जती वेद चारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२४॥

निदान कुंभ भरला अभंग ।  
पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग ।  
गंभीर धीर सुरचक्रधारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२५॥

मंदार बिल्वें बकुलें सुवासी ।  
माला पवित्र वहा शंकरासी ।  
काशीपुरी भैरव विश्व तारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२६॥



जाई जुई चंपक पुष्पजाती ।  
शोभे गळा मालतिमाळ हातीं ।  
प्रतापसूर्य शरचापधारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२७॥

अलक्ष्यमुद्रा श्रवणी प्रकाशे ।  
संपूर्ण शोभा वदनीं विकासे ।  
नेई सुपंथे भवपैलतारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२८॥

नागेशनामा सकळां जिह्वाळा ।  
मना जप रे शिवयंत्रमाळा ।  
पंचाक्षरी ध्यानगुहा विहारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२९॥

एकान्ति ये रे गुरुराजस्वामी ।  
चैतन्यरूपी शिव सूखनामी ।  
शिणलों दयाळा बहुसाळ भारी ।  
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३०॥

शास्त्राभ्यास नको व्रतें मख नका तीव्रें तपें ती नको ।  
काळाचें भय मानसीं धरु नको दुष्टांस शंकू नका ।  
ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको ॥३१॥

From here you can download Shiv Stuti in other Languages [shrishivchalisa.com](http://shrishivchalisa.com)



SHRI SHIV  
CHALISA